



Application No. :

Date :

Name of Bank

Photo
(Signature across photo)

Application Form for Loan under Pradhan Mantri MudraYojana (PMMY) (For Loan upto Rs.50000/- underShishu)

Name of Bank & Branch from where Loan is required _____

I hereby apply for Cash Credit / Over Draft / Term Loan of Rs. _____ for _____

Name of Applicant(s)	1. 2.	Father's/ Husband's Name	1.Sh. 2.Sh.
Constitution (✓)	Individual	Joint	Proprietor
Residential Address	Rented/Owned		
Business Address	Rented/Owned		
Date of Birth	Age	Sex : Male / Female	
Education Qualification(✓)	Illiterate	Upto 10th	12th
KYC Document(s)	Voter ID No.	Aadhaar No.	Driving License No.
ID proof(pl. specify)			
Address Proof(pl. specify)			
Telephone No. :	Mobile No. :	E-mail :	
Line of Business	Existing	Period	
Activity (Purpose)	Proposed		
Annual Sales (Rs. in lakh)	Existing :	Proposed :	
Experience, if any			
Social Category (Pls. tick ✓)	General	SC	ST
If Minority(✓)	Buddhists	Muslims	Christians
		Sikhs	Jains
		Zoroastrians	Others
Loan Amount Required	CC / OD-Rs _____	Term Loan – Rs. _____	
Detail of Existing Account(s), if any	Type (Pls. tick ✓) (Deposit/Loan)	Name of Bank & Branch	
A/c. No.	If Loan A/c, amount of loan taken	Rs.	

Declaration:

I/We hereby certify that all information furnished by me/us is true, correct and complete. I/We have no borrowing arrangements for the unit except as indicated in the application form. I/We have not applied to any Bank. There is/are no overdue / statutory dueowed by me/us. I/We shall furnish all other information that may be required by Bank in connection with my/our application. The information may also be exchanged by you with any agency you may deem fit. You, your representatives or Reserve Bank of India or MUDRA Ltd., or any other agency as authorised by you, may at any time, inspect/ verify my/our assets, books of accounts etc. in our factory/business premises as given above. You may take appropriate safeguards/action for recovery of bank's dues.

Date : _____

Place : _____

Thumb impression/Signature of Applicant(s)

(For Office use only)

Acknowledgement Slip No. loan Application No. dated

Received by

Place and Date

Authorized Signatory (Branch Seal and sign)

-----Cut here -----

Acknowledgment slip no. for loan application under PMMY (Applicants copy)

Received with thanks from Sh./Smt. loan application dated for Rs

Place and Date

Authorized Signatory (Branch Seal and sign)

बँकेचा लोगो



बँकेचे नाव :

प्रधान मंत्री मुद्रा योजनेसाठी कर्ज अर्ज फॉर्म
(चेकलिस्टनुसार कागदपत्रांसह सादर करावे)

A. कार्यालयीन वापरासाठी:

एंटरप्राइझचे नाव	अर्ज क्र.	शाखेचे नाव	श्रेणी
			किशोर / तरुण

B. व्यवसायाची माहिती:

एंटरप्राइझचे नाव									
कोन्स्टिट्यूशन	√	मालकीचे	भागीदारी	प्रा. लि.	लिमिटेड कंपनी	अन्य (निर्दिष्ट करा)			
चालू व्यवसाय पत्ता		राज्य		पिन कोड					
		व्यवसाय परिसर		√	भाडे तत्वावर	मालकीचे			
दूरध्वनी क्रमांक.			मोबाईल क्र.	91					
ई-मेल:									
व्यवसाय क्रियाकलाप		विद्यमान							
		प्रस्तावित							
सुरुवात केलेली तारीख (दिनांक/महिना/वर्ष)									
युनिट नोंदणीकृत आहे की नाही	√	होय		नाही					
नोंदणीकृत असल्यास (कृपया नमूद करा: नोंदणी क्रमांक आणि ज्या कायद्यांतर्गत नोंदणी केली आहे)									
नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता									
सामाजिक प्रवर्ग	√	एससी	एसटी	ओबीसी	अल्पसंख्यक समाज				
जर अल्पसंख्याक समाज असल्यास	√	बौद्ध	मुस्लिम	ख्रिश्चन	शीख	जैन	पारशी		

C. मालक/भागीदार/संचालकांची पार्श्वभूमी माहिती:

अ.क्र.	नाव	जन्मतारीख	लिंग	निवासी पत्ता मोबाईल नंबरसह	शैक्षणिक पात्रता	या व्यवसायातइल अनुभव (वर्षे)
1.						
2.						

अ.क्र.	ओळखपत्र	ओळखपत्र क्रमांक	पत्त्याचा पुरावा	पत्ताच्या पुराव्याचा क्रमांक	पॅन कार्ड / डीआयएन क्रमांक.	बँकेच्या अधिकाऱ्यांशी / संचालकांशी संबंध असल्यास
1.						
2.						

D. सहयोगी संस्थांची नावे आणि संस्थांचे स्वरूप:

सहयोगी संस्थेचे नाव	सहयोगी संस्थेचा पत्ता	सध्याची बँकिंग व्यवस्था	सहयोगी संस्थेचे स्वरूप	असोसिएट कन्सर्नमध्ये मालक / भागीदार / संचालक / किंवा फक्त गुंतवणूकदार म्हणून हिताची व्याप्ती

E. सध्याच्या बँकिंग/कर्ज सुविधा: (रुपयांमध्ये)

सुविधांचा प्रकार	सध्याची बँकिंग व्यवस्था	कर्ज मर्यादा	दि. रोजी देय रक्कम	तारण संबंधी	मालमत्ता वर्गीकरण स्थिती
बचत खाते		NA मधील		NA मधील	
चालू खाते		NA मधील		NA मधील	
कॅश क्रेडिट					
मुदत कर्ज					
एलसी/बीजी					
जर या बँकेत बँकिंग करत असाल तर ग्राहक आयडी येथे द्यावा लागेल:					
हे प्रमाणित केले जाते की आमच्या युनिटने यापूर्वी इतर कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले नाही आणि मी/आम्ही वरील स्तंभ क्रमांक E मध्ये नमूद केलेल्या बँक/वित्तीय संस्थेव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेचे कर्जदार नाही/आहोत.					

F. प्रस्तावित कर्ज सुविधा: (रुपयांमध्ये)

सुविधांचा प्रकार	रक्कम	ज्या उद्देशासाठी आवश्यक	देऊ केलेल्या प्राथमिक तारणाची माहिती (अंदाजे किंमत नमूद करायची आहे)
कॅश क्रेडिट			
मुदत कर्ज			
एलसी/बीजी			
एकूण			

G. खेळत्या भांडवलाच्या बाबतीत: अर्ज केलेल्या कॅश क्रेडिट मर्यादेचा आधार (रुपयांमध्ये)

प्रत्यक्ष विक्रीचा अंदाज								
आर्थिक वर्ष-	आर्थिक वर्ष-	विक्री	वर्किंग सायकल महिने	इन्व्हेंटरी	कर्जदार	देणदार	प्रमोटरचे योगदान	आवश्यक कर्ज मर्यादा

H. मुदत कर्जाच्या आवश्यकता असल्यास, यंत्रसामग्री/उपकरणांची माहिती खालीलप्रमाणे दिली जाऊ शकते:

मशीन / उपकरणाचा प्रकार	ज्या उद्देशासाठी आवश्यक आहे	पुरवठादाराचे नाव जीएसटी क्रमांकासहित.	मशीनची एकूण किंमत	प्रोप्रा.कडून देण्यात येणारे योगदान (रु.)	आवश्यक कर्ज (रु.)
एकूण					

विनंती केलेल्या मोरेटोरियम कालावधीसह परतफेड कालावधी	
---	--

I. मागील कामगिरी / भविष्यातील अंदाज: (रुपयांमध्ये)

मागील कामगिरी / भविष्यातील अंदाज (मागील दोन वर्षांची प्रत्यक्ष कामगिरी, खेळत्या भांडवल सुविधांसाठी चालू वर्षाचे अंदाज आणि पुढील वर्षाचे अंदाज दिले जातील. तथापि, मुदत कर्ज सुविधांसाठी कर्ज परतफेडीच्या प्रस्तावित वर्षापर्यंतचे अंदाज दिले जातील)				
	मागील वर्ष-II (प्रत्यक्ष)	मागील वर्ष-१ (प्रत्यक्ष)	सध्याचे वर्ष (अंदाज)	पुढील वर्ष (अंदाज)
निव्वळ विक्री				
निव्वळ नफा				
भांडवल (कंपनीच्या बाबतीत निव्वळ संपत्ती मूल्य)				

J. वैधानिक जबाबदाऱ्यांबाबत स्थिती:

वैधानिक जबाबदाऱ्या	संबंधित बाबींचे पालन केले आहे का? (होय/नाही निवडा) जर लागू नसेल तर, NA निवडा	शेरे (संबंधित बंधनाशी संबंधित सर्व माहिती द्यावी लागेल)
१. दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणी		
२. एमएसएमई अंतर्गत नोंदणी (तात्पुरती/कायम)		
३. औषध परवाना		
४. नवीनतम विक्री कर परतावा दाखल		
५. नवीनतम आयकर परतावा दाखल		
६. इतर कोणतेही वैधानिक देणी बाकी आहेत का?		

K. घोषणा:

मी/आम्ही याद्वारे प्रमाणित करतो की मी/आम्ही दिलेली सर्व माहिती खरी, बरोबर आणि पूर्ण आहे. अर्ज फॉर्ममध्ये दर्शविल्याशिवाय मी/आम्ही युनिटसाठी कर्ज घेण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. माझ्या/आमच्याकडून कोणतेही थकीत/कायदेशीर देणे नाही/आहे. मी/आम्ही माझ्या/आमच्या अर्जासंदर्भात बँकेला आवश्यक असलेली इतर सर्व माहिती देऊ. तुम्हाला योग्य वाटेल अशा कोणत्याही एजन्सीशी तुम्ही माहितीची देवाणघेवाण देखील करू शकता. तुम्ही, तुमचे प्रतिनिधी किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा मुद्रा लिमिटेड, किंवा तुमच्याद्वारे अधिकृत केलेली इतर कोणतीही एजन्सी, वर दिलेल्या माहितीनुसार, आमच्या कारखान्या/व्यवसाय परिसरात माझ्या/आमच्या मालमत्तेची, खात्यांची पुस्तके इत्यादींची कधीही तपासणी/तपासणी करू शकता. बँकेच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी तुम्ही योग्य सुरक्षा उपाय/कारवाई करू शकता.

फोटोसाठी जागा	फोटोसाठी जागा	फोटोसाठी जागा
(वर ज्यांचा फोटो चिकटवला आहे अशा मालक/भागीदार/संचालकांच्या स्वाक्षऱ्या)		

तारीख: _____

ठिकाण: _____



प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज अर्जासाठी पावती पावती अर्जदारांची प्रत:

अर्ज (सिस्टम जनरेटेड/मॅन्युअल) क्रमांक		अर्जाची तारीख	
अर्जदाराचे नाव		मागितलेली कर्जाची रक्कम	
अर्जदारांची स्वाक्षरी		अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी	

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज अर्जासाठी पावती

ऑफिस कॉपी:

अर्ज (सिस्टम जनरेटेड/मॅन्युअल) क्रमांक		अर्जाची तारीख	
अर्जदाराचे नाव		मागितलेली कर्जाची रक्कम	
अर्जदारांची स्वाक्षरी		अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी	

मुद्रा कर्ज अर्ज फॉर्मचे संलग्नक

पॅरामीटर्स	तपशील	निकष	शेरे (योग्य निकष निवडा)
अर्जदाराचे नाव / नावे	1. 2.		
एंटरप्राइझचे नाव			
कर्जाची रक्कम	रु.		
निवासी पत्ता		स्वतःच्या मालकीचे जोडीदाराच्या मालकीचे पालकांच्या मालकीचे भाड्याने घेतलेले	हो नाही हो नाही हो नाही हो नाही
एसबीआय / इतर बँकेचे विद्यमान / आधीचे कर्ज	बँकेचे नाव: कर्ज खाते क्रमांक.		
		परतफेड व्यवस्थित होत आहे परतफेडीतील काही विलंबासह कर्ज खाते स्टँडर्ड आहे (आरजी-1 पर्यंत)	हो नाही हो नाही
		कर्ज घेतलेले नाही	हो नाही
बँके बरोबर संबंध	बँकेचे नाव:		
		एसबीआय सोबत ३ वर्षांपर्यंतचे समाधानकारक संबंध	हो नाही
		इतर बँकेशी ३ वर्षांपर्यंतचे समाधानकारक संबंध	हो नाही
		एसबीआय किंवा इतर कोणत्याही बँकेशी १-३ वर्षांचा समाधानकारक संबंध.	हो नाही
		कोणत्याही बँकेशी बँकिंग संबंध नाही किंवा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा संबंध	हो नाही
सरकारकडे नोंदणीकृत	जीएसटी नोंदणी क्रमांक उद्योग आधार क्रमांक एमएसएमई नोंदणी क्रमांक दुकाने आणि संस्थापना कायदा नोंदणी क्रमांक		हो नाही हो नाही हो नाही हो नाही
		नोंदणीकृत नाही	हो नाही
कौशल्य प्रमाणन अभ्यासक्रम / आरएसईटीआय / आयटीआय पूर्ण केले आहे	नाव:		हो नाही
		प्रमाणपत्र अभ्यासक्रम केला नाही	हो नाही

आयटीआर दाखल केला गेला आहे / नियमित उत्पन्नाचा स्रोत / मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वीकारार्ह उत्पन्न पुरावा (शिशु कर्जासाठी लागू नाही)	आयटीआर दाखल केलेल्यांसाठी नवीनतम आर्थिक वर्ष		हो नाही
		आयटीआर दाखल केलेला नाही परंतु उत्पन्न बँक खात्याद्वारे खात्री केले जाऊ शकते.	हो नाही
		उत्पन्न सिद्ध होऊ शकत नाही	हो नाही
गेल्या सहा महिन्यांसाठी बचत / चालू खात्यातील क्रेडिट समेशन (नवीन व्यवसायासाठी लागू नाही)	बचत / चालू खाते क्रमांक.		
	क्रेडिट समेशन (रु.)		
वार्षिक उलाढाल (नवीन व्यवसायासाठी लागू नाही)	रु.		

(वरील माहितीसाठी कागदपत्रे ग्राहकाकडून मिळवून रेकॉर्ड मध्ये ठेवावीत.)

घोषणापत्र: मी/आम्ही याद्वारे प्रमाणित करतो की मी/आम्ही दिलेली सर्व माहिती खरी, बरोबर आणि पूर्ण आहे. अर्ज फॉर्ममध्ये दर्शविल्याशिवाय मी/आम्ही युनिटसाठी कर्ज घेण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. माझ्या/आमच्याकडून कोणतेही थकीत/कायदेशीर देयक नाही/आहे. माझ्या/आमच्या अर्जासंदर्भात बँकेला आवश्यक असलेली इतर सर्व माहिती मी/आम्ही देऊ. या माहितीची तुम्ही योग्य वाटेल अशा कोणत्याही एजन्सीशी देखील देवाणघेवाण करू शकता. तुम्ही, तुमचे प्रतिनिधी किंवा भारतीय रिझर्व्ह बँक किंवा मुद्रा लिमिटेड, किंवा तुमच्याद्वारे अधिकृत केलेली इतर कोणतीही एजन्सी, वर दिलेल्या माहितीनुसार, आमच्या कारखाना / व्यवसाय परिसरात माझ्या/आमच्या मालमत्तेची, खात्यांची पुस्तके इत्यादींची कधीही तपासणी/तपासणी करू शकता. बँकेच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी तुम्ही योग्य सुरक्षा उपाय/कारवाई करू शकता.

अर्जदाराची स्वाक्षरी:

अर्जदाराचे नाव :

ठिकाण :

तारीख :

(चेक लिस्ट फक्त सूचक आहे आणि परिपूर्ण नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक आवश्यकतांनुसार आवश्यकतेनुसार भर घालता येईल)

चेक लिस्ट: शिशु

- 1) ओळखीचा पुरावा - मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड / आधार कार्ड / पासपोर्ट / सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या फोटो ओळखपत्रांची स्व-प्रमाणित प्रत इ.
- 2) शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
- 3) राहत्या घराचा पुरावा - अलिकडचे टेलिफोन बिल, वीज बिल, मालमत्ता कराची पावती, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, व्यक्ती/मालक/भागीदारांचा पासपोर्ट, सरकारी प्राधिकरण/स्थानिक पंचायत/नगरपालिकेने दिलेले प्रमाणपत्र इ.
- 4) 6 महिन्यांपेक्षा जुना नसलेला अर्जदाराचा अलीकडील फोटो (2 प्रती).
- 5) लागू असल्यास, अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/अल्पसंख्याक असल्याचा पुरावा.
- 6) व्यवसाय उपक्रमाच्या ओळखीचा पुरावा / पत्ता - उपलब्ध असल्यास.
 - i. (व्यवसाय युनिटच्या मालकी, ओळख आणि पत्त्याशी संबंधित परवाने/नोंदणी प्रमाणपत्रे/इतर कागदपत्रांच्या प्रती.)
- 7) जर असेल तर, विद्यमान बँकरकडून गेल्या सहा महिन्यांचे खात्याचे विवरणपत्र.
- 8) खरेदी करावयाच्या यंत्रसामग्री / इतर वस्तूंचे कोटेशन.

चेक लिस्ट : किशोर आणि तरुण:

- 1) ओळखीचा पुरावा - मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड / आधार कार्ड / पासपोर्टची स्व-प्रमाणित प्रत.
- 2) शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
- 3) राहत्या घराचा पुरावा - अलिकडचे टेलिफोन बिल, वीज बिल, मालमत्ता कराची पावती (2 महिन्यांपेक्षा जुनी नसलेली), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि मालक/भागीदार/संचालकांचे पासपोर्ट.
- 4) प्राप्तिकर विवरणपत्राची प्रत (जर असेल तर) / इतर उत्पन्नाचे पुरावे (दाखले) - उपलब्ध असल्यास 5) अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/अल्पसंख्याक असल्याचा पुरावा.
- 5) व्यवसाय उपक्रमाच्या ओळखीचा पुरावा/पत्ता - संबंधित परवाने/नोंदणी प्रमाणपत्रे/व्यवसाय युनिटच्या मालकी, ओळख आणि पत्त्याशी संबंधित इतर कागदपत्रांच्या प्रती.
- 6) अर्जदार कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेत कर्ज थकबाकीदार नसावा.
- 7) विद्यमान बँकरकडून, जर असेल तर, खात्याचे विवरण (गेल्या सहा महिन्यांचे).
- 8) विद्यमान युनिटसचे गेल्या दोन वर्षांचे बॅलन्स शीट (अलेखापरीक्षित/स्व-प्रमाणित) तसेच आयकर/विक्रीकर रिटर्न इत्यादी (रु.2 लाख आणि त्यावरील सर्व प्रकरणांसाठी लागू).

- 9) खेळत्या भांडवलाच्या मर्यादेच्या बाबतीत एका वर्षासाठी आणि मुदत कर्जाच्या बाबतीत कर्जाच्या कालावधीसाठी अंदाजित ताळेबंद (रु. 2 लाख आणि त्यावरील सर्व प्रकरणांसाठी लागू).
- 10) अर्ज सादर करण्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात झालेली विक्री.
- 11) (प्रस्तावित प्रकल्पासाठी) सविस्तर प्रकल्प अहवाल.
- 12) कंपनीचे मेमोरँडम आणि असोसिएशनचे लेख/भागीदारी करारनामा इ.
- 13) तृतीय-पक्ष हमी नसल्यास, निव्वळ मूल्य जाणून घेण्यासाठी संचालक आणि भागीदारांसह कर्जदाराकडून मालमत्ता आणि दायित्व विवरणपत्र मागितले जाऊ शकते.
- 14) मालक/भागीदार/संचालकांचे फोटो (दोन प्रती).

डिजिटल कार्यवाहीसाठी

- 1) उदयम नोंदणी क्रमांक अनिवार्य आहे.
 - 2) गेल्या 12 महिन्यांच्या खात्यांचे विवरणपत्र.
 - 3) जीएसटी क्रमांकासह विक्री तपशील.
- (पोर्टलवर खाते विवरणपत्र आणि इतर कागदपत्रे फक्त पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे)